



एक कदम स्वच्छता की ओर

सेवानिवृत्तीचं नियोजन आणि कर बचत

उज्ज्वल भविष्यासाठी, सेवानिवृत्ती नियोजनाकरता आज बचत करण्याची गरज आहे.

सेवानिवृत्ती नियोजनाच्या मुख्य फायद्यांपैकी एक आहे—तुमच्या भविष्यासाठी बचत करताना तुम्ही आज कर लाभ मिळवू शकता.

एन पी एस कर लाभांचं, अद्वितीय मिश्रण घेऊन येते. पगारदार आणि स्वयंरोजगार या दोघांसाठी कर लाभ उपलब्ध आहेत. प्राप्तीकर कायद्यांतर्गत, कर कमी करण्याचा दावा करण्यासाठी एन पी एस एक योग्य साधन आहे.

एनपीएसचे लाभ—पगारदार कर्मचाऱ्यांसाठी फायदे

करयोग्य प्राप्ती मधून वेतनाच्या (मूळ+महागाई भत्ता) 10% पर्यंत कपात—u/s 80 सीसीडी (1)*, u/s 80 सीसीई* 1.50 लाख रु.च्या एकूण मर्यादेत 1.00 लाख रु.च्या कमाल मर्यादे प्रमाणे.

सर्वात महत्वाचं म्हणजे, जर तुमचा नियोक्ता ही तुमच्या निवृत्ती वेतन खात्यात योगदान देत आहे तर, वेतनाच्या (मूळ+डी ए) 10% ची अतिरिक्त कपात u/s 80 सीसीडी (2)* यही मर्यादा 1.50 लाख रु., u/s 80 सीसीईच्या एकूण मर्यादेच्या वर आणि अधिक आहे.*

कंपनी कर्मचाऱ्यांसाठी उदाहरणार्थ माहिती		
(रक्कम लाख रुपयात)	फक्त कर्मचाऱ्याकडून एनपीएस योगदानासह	कर्मचारी आणि नियोक्त्या कडून एनपीएस योगदानासह
वेतन (मू+डीए)	15.00	15.00
भत्ते	3.00	1.50
एनपीएस योगदान (वेतनाच्या 10%)	शून्य	1.50
एकूण वेतन	18.00	18.00
उपभोक्ता वेतनाच्या 10% रक्कम एनपीएसला देत असल्यास एकूण वजावट u/s 80 सीसीडी (1)	1.00	1.00
कर्मचाऱ्याच्या योगदानावरील वजावट u/s 80 सीसीडी (2)	शून्य	1.50
करपात्र वेतन	17.00	15.50
एनपीएस सह कर (अतिरिक्त भारासह)	3.45	2.99
एनपीएस व्यतिरिक्त एकूण देय का (अतिरिक्त भारासह)	3.76	3.76
एनपीएस मध्ये गुंतवणूक केल्याने झालेली कर बचत	0.31	0.77


*Sections referred are from Income Tax Act, 1961, as amended from time-to-time.

**Tax Slabs for AY 2015-16



पेंशन निधि विनियामक और विकास प्राधिकरण
Pension Fund Regulatory and Development Authority
A Public awareness initiative on old-age income security

सेवानिवृत्तीसाठी बचत?



करासाठी बचत?

तुमच्या मनात एकापेक्षा दुसऱ्याचं महत्त्व अधिक काय आहे?

एका संतुलित दृष्टीकोणाचा

विचार करा



एनपीएस किंवा तुमच्या जवळच्या पीओपी—एसपी विषयी अधिक माहितीसाठी या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा

1800 110 708

किंवा

SMS

NPS to 56677*

*मानक शुल्क लागू

किंवा

आमच्या संकेत स्थळाला भेट द्या

www.pfrda.org.in

कॉर्पोरेट्स आणि नियोक्त्यांसाठी एनपीएस चे फायदे—कर लाभ

तुमची स्वतःच्या मालकीची कंपनी आहे, एक भागीदारीतील कंपनी आहे, एक एसएमइ, एक खासगी/सार्वजनिक मर्यादित कंपनी, एक पीएसयू किंवा एक एमएनसी इत्यादी आहे तर तुम्ही कोर्पोरेट आहात.

एक कॉर्पोरेट म्हणून जर तुम्ही एनपीएस मध्ये तुमच्या कर्मचार्यांचं योगदान देत आहात तर तुम्ही त्याचा, 'व्यावसायिक खर्च' म्हणून कर वजावटीसाठी दावा करू शकता—वेतनाच्या 10% पर्यंत u/s 36(1) आय व्ही (ए).

स्वयं रोजगार असलेल्या व्यक्तींसाठी एनपीएस फायदे

करपात्र प्राप्तीतून वजावट—यू/एस 80 सीसीडी (1)* 1.00 लाख रु.च्या कमाल मर्यादे प्रमाणे, रु. 1.50 लाख यू/एस 80 सीसीई* च्या एकूण मर्यादे अंतर्गत.

एनपीएस (NPS) काय आहे?

एक अशी अत्यंत कुशल, तंत्रज्ञान संचालित प्रणाली जी आज लहान—लहान रकमेची बचत करून जीवनाच्या दुसऱ्या पाळीकरिता एक कोश निर्माण करते.

एनपीएस (NPS) का?

- कमी गुंतवणुकीचे उत्पादन
- व्यक्ती, कर्मचारी आणि नियोक्त्यांकरिता करात सवलत
- बाजाराशी निगडित आकर्षक आय
- सुरक्षित, खात्रीलायक आणि ठेव करण्यासाठी सोपी
- अनुभवी व्यवसायी यांच्या द्वारे व्यवस्थापीत पेंशन फंड
- पीएफआरडीए, संसदेत पारित अधिनियमा अंतर्गत स्थापित एक नियामक प्राधिकरणा द्वारे विनियमित

यात कोठा सामिल होवू शकतात?

जर आपण खालील पैकी कोणतीही एक किंवा अधिक अटींची पूर्तता करत असाल तर आपण या योजनेत सामिल होवू शकता:

- भारताचे नागरिक, निवासी किंवा अनिवासी
- सामिल होण्याच्या तारखेला आपले वय 18—60 वर्ष या दरम्यान असले पाहिजे
- वेतनभोगी किंवा स्वयं रोजगार करणारा

मी एनपीएस खाते कुठे उघडू शकतो?

पीएफआरडीए द्वारे प्राधिकृत कोणत्याही वर्तमान सेवा प्रदाता (POP-SP) यांच्या जवळ.